

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : लेखाप-२०१६/सं.क्र. २५४/नवि-३१
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : १८ जून, २०१६.

संदर्भ :- शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक स्थानिक- १०१०/प्र.क्र.२६-ब/विमा प्रशा, दिनांक ३१ मार्च, २०११

शासन परिपत्रक

संदर्भाधीन शासन निर्णयानुसार तेराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीस अनुसरून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेख्यांचे प्रमाणीकरण संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा यांनी करावयाचे असून योग्य प्रमाणीकरणाबाबत नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी पर्यवेक्षण करावे अशा सूचना दिलेल्या आहेत. याबाबत स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालयाकडून अहवाल मागविला असता याबाबत फार मोठ्या प्रमाणात अनुशेष शिल्लक असल्याचे निदर्शनास आले असून भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या स्थानिक संस्था अहवालात त्याबाबतचा परिच्छेद समाविष्ट करण्यात आलेला आहे.

२. राज्यातील बहुतांश नागरी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचे वार्षिक लेखे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने परस्पर संबंधित जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त तसेच संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनालय, मुंबई यांना सादर करतात. तथापि सदर लेखे जिल्हा स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयाकडे सादर केले जात नसल्याने उक्त वार्षिक लेख्यांचे प्रमाणीकरण करता येत नसल्याचे संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा यांनी कळविले आहे.

३. सबब, सर्व नगरपरिषदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेले वार्षिक लेखे संबंधित जिल्हा स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयाकडे प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक राहिल. त्याचप्रमाणे महानगरपालिकांकडील स्थायी समितीने मंजूर केलेले वार्षिक लेखे संबंधित महानगरपालिकांनी जिल्हा स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयाच्या महानगरपालिका लेखापरीक्षा विभागास सादर करणे आवश्यक राहिल.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०६१८१४५३१९९५२५ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने

(पां. जो. जाधव)
सहसचिव, नगर विकास विभाग

प्रति,

- १) सचिव- (नवि-०२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे वरिष्ठ स्वीय सहायक.
- २) आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरली मुंबई.
- ३) महालेखापाल (लेखा परीक्षा) १, मुंबई.
- ४) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई.
- ५) आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
- ६) मुख्याधिकारी, नगरपरिषदा (सर्व)
- ७) निवड नस्ती.